

शासकीय आश्रमशाळांतील फर्निचरची आवश्यकता तपासणे, भौतिक/मुलभूत सुविधांची पाहणी करुन त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आश्रमशाळा कायापालट पथकाने करावयाच्या पुढील कार्यवाही बाबत...

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक - शाआशा - २०१८/प्र.क्र.४७१/का.१३

मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

दिनांक :- १५ फेब्रुवारी, २०१९.

- वाचा :-** १) आदिवासी विकास विभाग, शासन परिपत्रक क्रमांक - शाआशा - २०१८/प्र.क्र.४७१/का.१३ दि. ०६ नोव्हेंबर, २०१८.
२) आदिवासी विकास विभाग, शासन परिपत्रक क्रमांक - शाआशा - २०१८/प्र.क्र.४७१/का.१३ दि. २२ नोव्हेंबर, २०१८.

प्रस्तावना -

शासकीय आश्रमशाळेतील भौतिक व मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठी विविध माध्यमातुन पाठपुरावा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विशेष दुरुस्ती व कायापालट अभियान राबविण्यात येत आहे. परंतू या सुविधा नियमितपणे मापदंडानुसार उपलब्ध होणे आवश्यक असते. यातील काही आश्रमशाळांमध्ये या सोयी-सुविधा शाश्वतपणे सद्यस्थितीत उपलब्ध नसल्याचे दिसून आले होते. त्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागांतर्गत विविध यंत्रणेतील अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय आश्रमशाळांना व वसतीगृहांना भेटी देऊन तेथील सोयी-सुविधा, स्वच्छता, भोजन, आश्रमशाळांतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादीच्या समस्या जाणून घेणे, आश्रमशाळांतील मुलभूत सोयी-सुविधांचा आढावा घेणे, आश्रमशाळांतील समस्या सोडविण्यासाठी शाळा व्यवस्थापनाबरोबर चर्चा करणे व त्यावर उपाययोजना करण्यासाठीचा आराखडा तयार करुन त्याच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करण्यासाठी उपरोक्त नमूद वाचा क्र. १ व २ मधील परिपत्रान्वये आश्रमशाळा कायापालट पथक स्थापन करण्यात आले होते. सदर पथकांनी दि.२६ नोव्हेंबर, २०१८ ते ०५ डिसेंबर, २०१८ या कालावधीत शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांना भेटी दिल्या होत्या. सदर भेटी दरम्यान या पथकांनी आश्रमशाळा व वसतीगृहांना दिलेल्या सूचनांचा पाठपुरावा करण्यासाठी सदर पथकांना पुन्हा आश्रमशाळांना व वसतीगृहांना भेट देण्याचे निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :-

- १) शासकीय आश्रमशाळेतील विविध सोयी-सुविधांचा आढावा घेऊन त्याच्या दुरुस्ती व मुलभूत वाढ-वृद्धी साठी आराखडा तयार करुन त्याच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करण्यासाठी आदिवासी विकास विभाग (खुद्द मंत्रालय), आदिवासी आयुक्तालय/ आदिवासी विकास महामंडळ/शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, अपर आयुक्त, आदिवासी बांधकाम कक्ष व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी/कर्मचारी यांचे आश्रमशाळा कायापालट पथक शासनाच्या

- स्थापन करण्यात आले आहे. सदर पथकातील अधिकारी/कर्मचारी यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-“अ” नुसार प्रकल्प निहाय आश्रमशाळांना पुन्हा भेटी द्यावयाच्या आहेत.
- २) संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना नेमून दिलेल्या आश्रमशाळांना दि.१८.०२.२०१९ ते दि.२२.०२.२०१९ या कालावधीत भेटी द्याव्यात. सदर भेटीदरम्यान या पथकांनी शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहांना अगोदरच्या भेटीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे काय याची तपासणी करावी. सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्यास त्याबाबतचा सविस्तर अहवाल संबंधित आश्रमशाळा व वसतीगृहातील अधिकाऱ्यांकडून घ्यावा. तसेच आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये नव्याने कोणत्या सुधारणा करण्यात याव्यात याबाबतचा अहवाल सादर करावा.
- ३) सदर पथकाने आश्रमशाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीकडे किती निधी प्राप्त झाला आहे. तसेच सदर निधी कोणत्या कारणास्तव खर्च करण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल संबंधित आश्रमशाळेच्या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून घ्यावा.
- ४) आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये निर्लेखनाबाबत देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे की नाही तसेच निर्लेखनाबाबतची कार्यवाही किती कालावधीत पूर्ण होईल याबाबतचाही अहवाल सदर पथकाने संबंधित आश्रमशाळा व वसतीगृहाकडून प्राप्त करून घ्यावा.
- ५) आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये बसविण्यात आलेले सोलर वॉटर हिटर यंत्रणा, पाणी पुरवठा यंत्रणा व इंटरनेट सुविधा सुरू आहे की नाही व त्याची दुरुस्ती का करण्यात आली नाही. तसेच सदर यंत्रणा सुरू नसल्यास का सुरू नाही याबाबतचा कारणमिमांसेसह अहवाल सदर पथकाने संबंधित आश्रमशाळा व वसतीगृहाकडून प्राप्त करून घ्यावा.
- ६) आश्रमशाळा व वसतीगृहांच्या बांधकाम पूर्ण झालेल्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत की नाही तसेच बांधकाम अवस्थेत असलेल्या इमारतीचा सद्यस्थिती दर्शक अहवाल सदर पथकाने संबंधित आश्रमशाळा व वसतीगृहाकडून प्राप्त करून घ्यावा.
- ७) कायापालट तपासणीच्या अनुषंगाने इतर तपासणीच्या बाबी, तपासणी पथकांना देण्यात आलेल्या सूचना व अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या सूचना या उपरोक्त वाचा येथील परिपत्रक क्र. १ व २ नुसार पूर्वीप्रमाणेच राहतील.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक संकेतांक २०१९०२१५१२५७३४२३२४ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. ना. शिंदे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत माहितीस्तव,

१. मा.मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव.

२. मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव.
३. मा.प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहाय्यक.
४. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
५. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
६. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक.
७. व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., नाशिक.
८. सर्व जिल्हाधिकारी.
९. अपर आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नागपूर/नाशिक/ठाणे/अमरावती.
१०. सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. मुख्य अभियंता, बांधकाम व्यवस्थापन कक्ष, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व).
१३. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) मंडळ, नाशिक/नागपूर.
१४. सर्व कार्यकारी अभियंता/उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभाग.
१५. सर्व मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा (प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत)
१६. निवडनस्ती, कार्यासन क्र.१३.

शासन परिपत्रक क्र.शाआशा-२०१८/प्र.क्र.४७१/का.१३, दि.१५.०२.२०१९ - परिशिष्ट-अ

अ. क्र.	प्रकल्प कार्यालय	समन्वयक	भ्रमणधनी क्रमांक	कायापालट पथक	भ्रमणधनी क्रमांक	प्रकल्पांतर्गत भेटी द्यावयाच्या आश्रमशाळांची नावे	वसतिगृह
	अपर आयुक्त, ठाणे	कायापालट पथक सहायक		श्री.आर.एस. पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण)	8600321026		मुलांची मुलींची
१	प्रकल्प अधिकारी, घोडेगाव	श्रीमती राजेश्री तिखे	7276099003	श्री.खंडारे योगेश अंबादाम, आदिवासी विकास निरीक्षक, प्र.का. घोडेगांव	9890931959	गोहे (बुद्रूक), आंबेगाव, पुणे	पुणे कोरेगाव पार्क पुणे सोमवारपेठ
२		श्री विजय मोरे	7738110123	श्रीमती आयेशा खान, सहाय्यक कक्ष अधिकारी, मंत्रालय	9594445510	कोहिंडे, खेड, पुणे	पुणे हडपसर पिंपरी चिचवड सांगवी
३				श्रीमती रोनक विश्वासे, सहाय्यक कक्ष अधिकारी, मंत्रालय	9604571165	टोकावडे, खेड, पुणे	पुणे मांजरीफार्म पुणे हडपसर
४				श्री.चव्हाण विठ्ठल सावळेराम, वरिष्ठ आ.वि. निरीक्षक, प्र.का. घोडेगांव	9421014325	चिखलगांव, खेड, पुणे	पिंपरी चिचवड जुन्नर
५				श्री.काळे शरद सुनिल, वरिष्ठ लिपिक, प्र.का. घोडेगांव	9420169706	असाणे, आंबेगांव, पुणे	घोडेगाव कोटमदरा .ओतूर
६				श्री.जाधव अप्पसाहेब सिताराम, कनिष्ठ लिपिक, प्र.का. घोडेगांव	8308832607	तेरुंगण, आंबेगांव, पुणे	मंचर मंचर
७				श्रीमती खरात प्रज्ञा धनंजय वरिष्ठ लिपिक	7709749989	आहुपे, आंबेगांव, पुणे	शिनोली घोडेगाव
८				श्रीमती पाटील कोमल मधुकर	9158485540	राजपुर, आंबेगांव, पुणे	जुन्नर शिनोली
९				श्री.अनिल थोरावडे, सहाय्यक कक्ष अधिकारी, मंत्रालय	9820262920	कुरुंजी, भोर, पुणे	.ओतूर राजगुरुनगर खेड
१०				श्री.शशिकांत मंचेकर, लिपिक, मंत्रालय	9757414572	पांगारी, भोर, पुणे	राजगुरुनगर खेड डेहणे
११						वडेश्वर, मावळ, पुणे	वडगावमावळ कराड
१२						खिरेश्वर, जुन्नर, पुणे	डेहणे
१३						सोनावळ, जुन्नर, पुणे	मलकापूर कराड
१४						अंजनावळे, जुन्नर, पुणे	
१५						खटकाळे, जुन्नर, पुणे	
१६						सोमतवाडी (मुलींची), जुन्नर, पुणे	
१७						आंबे, जुन्नर, पुणे	
१८						मुथाळणे, जुन्नर, पुणे	
१९						घोडेगांव (इंग्रजी माध्यम), आंबेगांव, पुणे	
२०						बोरबेट, गगनबावडा, कोल्हापूर	

२१					कोते, राधानगरी, कोल्हापूर		
२२					बामणोली, जावली, सातारा		
२३					गोगवे, जावली, सातारा		
	एकूण			१०	२३	१३	११

२४	प्रकल्प अधिकारी, सोलापूर	श्रीमती ज्योती गोस्वामी	9821196102	श्री.यु.ई. अनपट, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. सोलापूर	7276202249	होटगी, द.सोलापूर, सोलापूर	बाशी	.उस्मानाबाद
२५				श्री.एस.पी. शिंदे, लिपिक-टंकलेखक, प्र.का. सोलापूर	9665060508	सवतगव्हाण, माळशिरस, सोलापूर	उस्मानाबाद	सोलापूर
२६						वरुडा, उस्मानाबाद, उस्मानाबाद	कळंब	कळंब
							सोलापूर	
	एकूण			२		३	४	३
२७	प्रकल्प अधिकारी, पेण	श्रीमती इशरत जहान	7834846804	श्री.योगेश सावंत, कक्ष अधिकारी, मंत्रालय	9869208948	कळंब, कर्जत, रायगड	महाड	सुधागड पाली
२८				श्री.पी.डी. चौधरी, कार्यालय अधीक्षक, प्र.का. पेण	9423358335	पाथरज, कर्जत, रायगड	सुधागड पाली	पेण
२९				श्री.एस.आर. भांगारे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. पेण	9673594835	पिंगळस, कर्जत, रायगड	पेण	नेरळ
३०				श्री.ललितकुमार धायगुडे, कक्ष अधिकारी, मंत्रालय	8097906111	भालीवाडी (मुलींची), कर्जत रायगड	नेरळ	रत्नागिरी
३१				श्री.डी.एस. दळवी, साख्यिकी सहाय्यक, प्र.का. पेण,	9881188477	चाफेवाडी, कर्जत रायगड	कर्जत	पनवेल
३२				श्री.एन.एच. पालकर, कनिष्ठ लिपिक, प्र.का. पेण	9049056678	डोलीवली, खालापूर, रायगड	पनवेल नविन	
३३						सानेगांव, रोहा, रायगड	रत्नागिरी	
३४						कोळघर, अलीबाग, रायगड	पनवेल जुने	
३५						वरसई, पेण, रायगड		
३६						बोरबांव (सावरसई), पेण, रायगड		
३७						वरवणे, पेण, रायगड		
३८						साई, पनवेल, रायगड		
३९						कादवण, मंडणगड, रत्नागिरी		
४०						वेरळ, मंडणगड, रत्नागिरी		
४१			नांदवी, माणगांव, रायगड					
	एकूण			६	१४	८	५	
४२	श्री.नुपूर कुलकर्णी	7350191173	श्री.एस.एन. पाटील, कार्यालय अधीक्षक, प्र.का. शहापूर	9224023840	चिंबीपाडा, भिवंडी, ठाणे	शहापूर	शहापूर	
४३	श्री.जगदिश पाटील	9420441836	श्री.एल.आर. घोलप, वरिष्ठ लिपिक, प्र.का. शहापूर	9209535236	भिनार, भिवंडी, ठाणे	खर्डी	खर्डी	
४४			श्री.डी.व्ही. जाधव, आ.वि. निरीक्षक, प्र.का. शहापूर	9423369288	टेंभा, शहापूर, ठाणे	किन्हवली	उल्हासनगर	
४५			श्री.जे.एम. भानुशाली, वरिष्ठ लिपिक, प्र.का. शहापूर	9422667381	दहागांव, शहापूर, ठाणे	भिवंडी		
४६			श्री.निलेश पाटील, सहायक कक्ष अधिकारी, मंत्रालय	9594098822	भातसा (सावरोली), शहापूर, ठाणे	कल्याण		

४७			श्री.विजय मोरे, सहायक कक्ष अधिकारी, मंत्रालय	7738413254	आंबीवली, शहापूर, ठाणे	नवी मुंबई		
४८			श्री.पी.व्ही. काळे, संशोधन सहाय्यक, प्र.का. शहापूर	9850622329	मोरोशी, शहापूर, ठाणे	मुरबाड		
४९			श्री.व्ही.जी. देवरे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. शहापूर	7350212201	मढ, मुरबाड, ठाणे			
५०			श्री.एम.ए. जाधव, कार्यालय अधीक्षक, प्र.का. मुंबई	9273871996	खुटल, मुरबाड, ठाणे			
५१	प्रकल्प अधिकारी, शहापूर		श्री.निलेश भरत पाटील, वरिष्ठ लिपिक, प्र.का. मुंबई	8454896577	सासणे (किनोळ), मुरबाड, ठाणे			
५२			श्री.बी.के. तेलंग, सहाय्यक लेखा अधिकारी, प्र.का. शहापूर	9637332393	माळ, मुरबाड, ठाणे			
५३			श्री.व्ही.आर. बोरगांवकर, वरिष्ठ लिपिक, प्र.का. शहापूर	9260477613	टाकीपटार, शहापूर, ठाणे			
५४						पिळंझे, भिवडी, ठाणे		
५५						पिसे, भिवंडी, ठाणे		
५६						पिवळी, शहापूर, ठाणे		
५७						पेंढरघोळ (बिरवाडी), शहापूर, ठाणे		
५८						शेणवे (मुर्लीची), शहापूर, ठाणे		
५९						शिरोळ, शहापूर, ठाणे		
६०						अघई, शहापूर, ठाणे		
६१						डोळखांब, शहापूर, ठाणे		
६२						सुसरवाडी, शहापूर, ठाणे		
६३						कोठारे, शहापूर, ठाणे		
६४						विहिरगांव माळ, शहापूर, ठाणे		
		एकूण		१२		२४	७	३

६५	श्री. प्रदिप उंद्रे	9850139922	श्री.एन.एन. कांबळे, कार्यालय अधीक्षक, प्र.का. जव्हार	99702077723	पाली, वाडा, ठाणे	जव्हार जुने	जव्हार (जुने)
६६	श्री.मकसूद आलम	9371190999	श्री.एच.डी. इंगळे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. जव्हार	920931000	गुंज (बुधावली), वाडा, ठाणे	जव्हार नवीन	जव्हार (नवीन)
६७			श्री.पांडुरंग म. राऊत, कक्ष अधिकारी, मंत्रालय	9224162807	गारगाव, वाडा, ठाणे	आलॉडे	वाडा
६८			श्रीमती जयश्री एस. तारापुरवाला, सहाय्यक (आयएफआर), जव्हार		गुहीर, वाडा, ठाणे	विक्रमगड	मोखाडा
६९			श्री.सुचिन आत्माराम संखे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. मुंबई	9730165112	रैना, जव्हार, पालघर	वाडा (जुने)	खोडाळा
७०			श्री.प्रकाश शिवाजी राठोड, वरिष्ठ लिपिक, प्र.का. मुंबई	9960991780	कावळे, विक्रमगड, पालघर	वाडा क्र.2	विक्रमगड
७१			श्री.वाय.एस. भोये, आदिवासी विकास निरीक्षक, प्र.का. जव्हार	9766293202	साकुर (मुर्लीची), जव्हार, पालघर	मोखाडा (जुने)	कडूस
७२			श्री.एम.जी. वराडे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. जव्हार	9272504288	देहेरे, जव्हार, पालघर	मोखाडा (नवीन)	
७३			श्री.के.टी. चाळके, क.शिक्षण विस्तार अधिकारी, प्र.का. जव्हार	9422669798	आमगांव, वाडा, ठाणे	खोडाळा	
७४			श्री.एस.व्ही. जोशी, वरिष्ठ लिपिक, प्र.का. जव्हार	9637502904	कळंबे, वाडा, ठाणे		
७५			तानीजी संखपाळे, तालुका व्यवस्थापक (सीएफआर), पालघर	9172483583	विनवळ, जव्हार, पालघर		
७६			श्रीमती अर्चना दिलीप धिवरे, जिल्हा व्यवस्थापक (सीएफआर), पालघर	9820505138	नांदगांव, जव्हार, पालघर		
७७	प्रकल्प अधिकारी, जव्हार		श्री.पी.एस. चव्हाण, वरिष्ठ लिपिक, प्र.का. जव्हार	9975045373	झाप, जव्हार, पालघर		
७८			श्री.वाय.टी. पवार, लिपिक-टंकलेखक, प्र.का. जव्हार	8983769134	न्याहाळे, जव्हार, पालघर		
७९					कुर्झे, विक्रमगड, ठाणे		
८०					दाभेरी, जव्हार, पालघर		
८१					दाभोसा, जव्हार, पालघर		
८२					वांगणी, जव्हार, पालघर		
८३					ओझर, जव्हार, पालघर		
८४					हिरवे, मोखाडा, पालघर		
८५					सूर्यमाळ, मोखाडा, पालघर		
८६					गोंदे, मोखाडा, पालघर		
८७					कारेगाव, मोखाडा, पालघर		
८८					पळसुंदे, मोखाडा, पालघर		
८९					चास, मोखाडा, पालघर		
९०					धानवळ, मोखाडा, पालघर		
९१					भोपोली, विक्रमगड, पालघर		
९२					मुरबाड, विक्रमगड, पालघर		
९३					साखरे, विक्रमगड, पालघर		

९४					कहे, विक्रमगड, पालघर		
	एकूण			१४	३०	९	७

९५	श्रीमती मिलोनी दोशी	9833025861	श्री.केशव तोताराम मोहिते, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. डहाणू	9881199256	उपलाट, तलासरी, पालघर	डहाणू (जुने)	डहाणू (आगार)
९६	श्री.खेडकर गणेश	8275034715	श्री.सुरेश विश्रामजी चारथड, वरिष्ठ लिपिक, प्र.का. डहाणू	8999964465	सवणे, तलासरी, पालघर	बोर्डी	कासा
९७	श्रीमती. श्रेया घोष	9987886752	श्री.गुलाबराव पं. पाटील, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. डहाणू	9158324963	सुत्रकार, तलासरी, पालघर	कासा	बोर्डी
९८			श्री.प्रदिप गजानन विरकूड, वरिष्ठ लिपिक, प्र.का. डहाणू	9421162603	गिरगांव, तलासरी, पालघर	वाणगांव	वाणगांव
९९			श्री.वि.वि. जाधव, संशोधन सहाय्यक, अपर आयुक्त, ठाणे	9922317735	वरवाडा (वरवाडा) (मुली), तलासरी, पालघर	डहाणू वडकुन नवीन	पालघर
१००			श्री.डी.पी. पाटील, उपलेखापाल, अपर आयुक्त, ठाणे	7738026711	डोंगारी, तलासरी, पालघर	पालघर	तलासरी जुने
१०१			श्रीमती ज्योती पुनवटकर, वरिष्ठ आ.वि. निरीक्षक, अपर आयुक्त, ठाणे	9969124573	उधवा, तलासरी, पालघर	तलासरी (जुने)	तलासरी नवीन
१०२			श्रीती शि.दि. आंबुकर, वरिष्ठ लिपिक, अपर आयुक्त, ठाणे	9892030903	झाई, तलासरी, पालघर	तलासरी (नवीन)	वसई
१०३			श्री.डी.के. नांगरे, आदिवासी विकास निरीक्षक, अपर आयुक्त, ठाणे	9421008326	खंबाळे, डहाणू, पालघर	विरार	
१०४			श्री.डी.एस. सोनावणे, वरिष्ठ लिपिक, अपर आयुक्त, ठाणे	8652774434	सायवण, डहाणू, पालघर		
१०५			श्री.पी.एस. पुंडे, सहाय्यक लेखा अधिकारी, अपर आयुक्त, ठाणे	7738528716	दाभाडी, डहाणू, पालघर		
१०६			श्री.व्ही.एन. चन्ने, वरिष्ठ लिपिक, अपर आयुक्त, ठाणे	9594052965	धामणगांव, डहाणू, पालघर		
१०७			श्री.प्रमोद गणपत शिंदे, सहाय्यक लेखा अधिकारी, प्र.का. डहाणू	9870285061	महालक्ष्मी, डहाणू, पालघर		
##			श्री.माषिकुमार सुरेश तमखाने, उप लेखापाल, प्र.का. डहाणू	9527777888	तवा, डहाणू, पालघर		
१०९	प्रकल्प अधिकारी, डहाणू		श्री.विनोद आत्मराम संखे, आदिवासी विकास निरीक्षक, प्र.का. डहाणू,	9028255745	रणकोळ, डहाणू, पालघर		
११०			श्री.विशाल रघुनाथ सोरटे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. डहाणू	8275273574	आंबेसरी, डहाणू, पालघर		
१११					कळंबदेवी, डहाणू, पालघर		
११२					अस्वली, डहाणू, पालघर		
११३					उर्स, डहाणू, पालघर		
११४					वरखंडा, डहाणू, पालघर		
११५					चळणी, डहाणू, पालघर		
११६					नानिवली, पालघर, पालघर		
११७					लालोंडे (बेटेंगाव), पालघर, पालघर		

##						लालठाणे, पालघर, पालघर		
११९						गोवाडे, पालघर, पालघर		
१२०						खुटल, पालघर, पालघर		
१२१						मेंढवण, पालघर, पालघर		
१२२						टाकवाल, पालघर, पालघर		
१२३						एँबुरऐरंबी, पालघर, पालघर		
१२४						नंडोरे, पालघर, पालघर		
१२५						ढेकाळे, पालघर, पालघर		
१२६						भाताणे, वसई, ठाणे		
१२७						बिलालपाडा, वसई, ठाणे		
##						कांदरवाडी, वसई, ठाणे		
	एकूण				१६	३४	९	८
	अपर आयुक्त, नाशिक			श्री.अ.ना. भारमल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), कायापालट पथक सहाय्यक	8308569181		म्हसरुळ (शिवाजीनगर)	पेठरोड (जुने)
१२९	श्रीमती दामिनी पांचाळ	9869695987/ 8369402724	श्री. बापुसाहेब सोनवणे, कक्ष अधिकारी, मंत्रालय	9970804064	बोरीपाडा, त्रयंबकेश्वर, नाशिक	शारदासदन	पेठरोड (नवीन)	
१३०	श्री.प्रसाद भोसले	9987856324	श्री. सचिन खांडेकर, सहाय्यक कक्ष अधिकारी, मंत्रालय	8108520285	रायते, त्रयंबकेश्वर, नाशिक	विद्यासदन	गोदावरी (वाढीव)	
१३१			श्री.प्रकाश वाजे, कक्ष अधिकारी, मंत्रालय	7387573040	ठाणापाडा, त्रयंबकेश्वर, नाशिक	शिवाजी नगर नवीन	पेठ	
१३२			श्री.राजेश गिरी, सहाय्यक कक्ष अधिकारी, मंत्रालय	९४२२२६५७७८	शिरसगांव, त्रयंबकेश्वर, नाशिक	द्वारका (मखमलाबाद)	वणी	
१३३			श्री.महेश लाजरास वळवी, कनिष्ठ सहाय्यक, नाशिक	9730810358	तोत्रंगण, त्रयंबकेश्वर, नाशिक	नाशिक पेठरोड- (1000 पैकी)- 1	दिंडोरी	
१३४			श्रीमती सविता राजाराम वाडिले, वरिष्ठ लिपिक, नाशिक	9420232576	भिलमाळ, त्रयंबकेश्वर, नाशिक	नाशिक धात्रकफाटा (1000 पैकी)-2	दिंडोरी	
१३५			श्री.पवन रमेश लोहार, वरिष्ठ सहाय्यक, नाशिक	9579952043	मुरंबी, त्रयंबकेश्वर, नाशिक	नाशिक आरटीओ (1000 पैकी)-3	इगतपुरी	
१३६			श्री.विजय नारायण बोंबले, वरिष्ठ लिपिक, नाशिक	9421435249	देवगांव (मुर्लीची), त्रयंबकेश्वर, नाशिक	नाशिक इंदिरानगर (1000 पैकी)-4	हरसुल	
१३७			श्री.हं.पा. भाट, संशोधन सहाय्यक, नाशिक	9730076765	देवडोंगरा, त्रयंबकेश्वर, नाशिक	नाशिक शिवाजीनगर वनसमृद्धी(1000 पैकी)-5	त्रयंबकेश्वर	
##			श्रीमती एम.पी. मुरडनर, लेखापाल, नाशिक	9881241753	आंबोली, त्रयंबकेश्वर, नाशिक	पेठ	येवला	
१३९			श्री.गणेश सुधाकर भोर, सहाय्यक (आयएफआर), नाशिक	9412414895	कोहोर, पेठ, नाशिक	वणी	निफाड	

१४०		श्री.भा.रा. जेजुरकर, सहाय्यक लेखा अधिकारी, नाशिक	9860398240	आसरबारी, पेठ, नाशिक	दिंडोरी (नविन)	सिन्नर जुने
१४१		श्री.सुनिल देवराम कडाळे, कनिष्ठ सहाय्यक, नाशिक	9850887588	कोहोर, पेठ, नाशिक	दिंडोरी (जुने)	सिन्नर नवीन
१४२		श्री.ल.झी. नेवाडकर, सहाय्यक लेखा अधिकारी, नाशिक	7588753521	आसरबारी, पेठ, नाशिक	टाकेद	
१४३		कु.कल्पना भाऊराव बंगाळ	9975394895	आंबे, पेठ, नाशिक	इगतपुरी	
१४४		श्री.प्रविण सुरेश गाडेकर, सहाय्यक (आयएफआर), नाशिक	8888806894	बाडगी, पेठ, नाशिक	घोटी	
१४३		श्रीमती राणी विठ्ठल धाकराव, सहाय्यक (आएफआर), नाशिक	7218505731	म्हसगण, पेठ, नाशिक	हरसुल	
१४४		श्री.योगेश तुळशीराम पेंढारकर, सहाय्यक (आयएफआर), नाशिक	9762466432	चोळमुख, पेठ, नाशिक	त्र्यंबकेश्वर	
१४५	प्रकल्प अधिकारी,			खरपडी, पेठ, नाशिक	ठाणगाव	
१४६	नाशिक			बोरवट, पेठ, नाशिक	येवला	
१४७				भुवन, पेठ, नाशिक	निफाड	
##				इनामबारी, पेठ नाशिक	करंजाळी	
१४९				आडगांव (भुवन), पेठ, नाशिक		
१५०				पिंपळगांव (गरुडेश्वर), नाशिक, नाशिक		
१५१				नाशिक (इंग्रजी माध्यम), नाशिक, नाशिक		
१५२				देवरगांव, नाशिक, नाशिक		
१५३				खेड, इगतपुरी, नाशिक		
१५४				वैतारणा, इगतपुरी, नाशिक		
१५५				कालुस्ते, इगतपुरी, नाशिक		
१५६				शेणवड, इगतपुरी, नाशिक		
१५७				शिरसाटे, इगतपुरी, नाशिक		
##				टिटवे, दिंडोरी, नाशिक		
१५९				ठेपणपाडा, दिंडोरी, नाशिक		
१६०				ननाशी, दिंडोरी, नाशिक		
१६१				निगडोळ, दिंडोरी, नाशिक		
१६२				गांडोळे, दिंडोरी, नाशिक		
१६३				नाळेगांव, दिंडोरी, नाशिक		
१६४				देवसाणे, दिंडोरी, नाशिक		
१६५				बोपेगांव, दिंडोरी, नाशिक		
१६६				पिंपरखेड, दिंडोरी, नाशिक		

१६७					मोकनळ, दिंडोरी, नाशिक		
##					चास, सिन्नर, नाशिक		
१६९					धोंडबार, सिन्नर, नाशिक		
	एकूण		२०		४३	१९	१३

१७०	श्रीमती किशोरी गद्रे	8888828865	श्री.राजेंद्र काशिनाथ महाले, कार्यालय अधीक्षक, कळवण	9423071856	चणकापूर, कळवण, नाशिक	कळवण नाकोडा	कळवण जुने
१७१	अमोल वारुळे	9665047731	श्री.मनोज बळवंत जगताप, सहाय्यक (आयएफआर), कळवण	9923746827	खिराड, कळवण, नाशिक	कळवण जुने	कळवण नाकोडा
१७२	श्रीमती. श्रावणी	9619123811	श्री.किरण पवार, कक्ष अधिकारी, मंत्रालय	9096380772	कनाशी (मुर्लीची), कळवण, नाशिक	मानूर (मागासवर्गीय)	.अभोणा भगुडी
१७३			श्री.अशोक छबु चौधरी, वरिष्ठ लिपिक	8888666060	नरुळ, कळवण, नाशिक	.अभोणा गोसराणे	दळवट
१७४			श्री.पुं.पां. चौधरी, सांख्यिकी सहाय्यक, नाशिक	9822843470	दळवट, कळवण, नाशिक	कनाशी	हिरडपाडा (बोरगाव)
१७५			श्री.रविंद्र कडु पाटील, आदिवासी विकास निरीक्षक, कळवण	9822629977	गणोरे, कळवण, नाशिक	हिरडपाडा (बोरगाव)	सुरगाणा नवीन
१७६			श्री.संदिप वामन चौधरी, आदिवासी विकास निरीक्षक, कळवण	8605587500	मोहनदरी, कळवण, नाशिक	सुरगाणा (नवीन)	सुरगाणा जुने
१७७			श्री.मनोज अशोक पवार, कनिष्ठ लिपिक, नाशिक	9834151747	विसापूर, कळवण, नाशिक	सुरगाणा जुने (मागासवर्गीय)	.अलंगुण
##			श्री.महेंद सुधाकर महाजन कनिष्ठ विस्तार अधिकारी, कळवण	9011557716	काठरे (दिगर), कळवण, नाशिक	.अलंगुण	चांदवड
१७९			श्री.संजय मन्साराम नाईक, कनिष्ठ सहाय्यक, कळवण	9028999835	बापखेडा, कळवण, नाशिक	चांदवड	सटाणा
##			श्री.अनिल सोनवणे, तालुका व्यवस्थापक (सीएफआर), बागलाण	9579724395	खर्डे (दिगर), कळवण, नाशिक	देवळा	सटाणा जुने मागासवर्गीय
##			श्रीमती हेमलता नागेश देवरे, कनिष्ठ सहाय्यक, कळवण	9552240492	देसगांव, कळवण, नाशिक	सटाणा	मालेगांव
##			श्रीमती सुरेखा भास्कर पवार, कनिष्ठ सहाय्यक, कळवण	7507221118	गोपळखडी, कळवण, नाशिक	सटाणा	
१९३			श्रीमती पुष्पा पंढरीनाथ वाजे, आदिवासी विकास निरीक्षक, कळवण	9890567057	रामेश्वर, देवळा, नाशिक	मालेगांव	
##			श्रीमती मंगला रघुनाथ देवरे, आदिवासी विकास निरीक्षक, कळवण	9421606965	देवपूरपाडा, देवळा, नाशिक	बुंधाटे (डांगसौदाणे)	
##			श्रीमती विठाबाई दत्तात्रय पवार, कनिष्ठ सहाय्यक, कळवण	9923294935	भिलवाड, बागलाण, नाशिक	मुल्हेर	
##			श्री.विक्रम दिलीपराव कदम, जिल्हा व्यवस्थापक (सीएफआर), नाशिक	8308459387	साल्हेर, बागलाण, नाशिक	काठीपाडा	
##			श्री.किरण धमसिंग अहिरे, वरिष्ठ लिपिक, नाशिक	7588015330	तताणी, बागलाण, नाशिक		
##			श्री.वि.ना. साळुंखे, वरिष्ठ लिपिक, नाशिक	9850486459	दोधेश्वर, बागलाण, नाशिक		
##			श्रीमती सुरेखा देविदास पाटील, नाशिक	9270990515	तळवाडे (भामेर), बागलाण, नाशिक		
१९०					हरणबारी, बागलाण, नाशिक		
१९१					दहिंदुले, बागलाण, नाशिक		

प्रकल्प अधिकारी,
कळवण

१९२				वाघंबा, बागलाण, नाशिक		
१९३				मानुर, बागलाण, नाशिक		
१९४				विरगांवपाडा, बागलाण, नाशिक		
१९५				पळसन, सुरगामा, नाशिक		
१९६				आंबुपाडा, सुरगामा, नाशिक		
१९७				बुवळी, सुरगामा, नाशिक		
##				माणी (मुलींची), सुरगामा, नाशिक		
१९९				डोल्हरे, सुरगामा, नाशिक		
२००				भोरमाळ, सुरगामा, नाशिक		
२०१				सराड, सुरगामा, नाशिक		
२०२				सालभोये, सुरगामा, नाशिक		
२०३				खुंटविहिर, सुरगाणा, नाशिक		
२०४				करंजुल (देवलदरी) (सु), सुरगाणा, नाशिक		
२०५				करंजुल-का, सुरगाणा, नाशिक		
२०६				बोरपाडा (मुलींची), सुरगाणा, नाशिक		
२०७				पारेगांव, चांदवड, नाशिक		
##				गरबड, मालेगांव, नाशिक		
२०९				पांढरुण, मालेगांव, नाशिक		
२१०				डुबगुले, मालेगांव, नाशिक		
	एकूण		२०	४१	१७	१२

२११		श्री.निसर्गन	8788734619	श्रीमती सुनिता गायकवाड, कक्ष अधिकारी, मंत्रालय,	7775999806	सुकापूर, साक्री, धुळे	देवपूर विटभट्टी सातपुडा	धुळे
२१२		श्री. आकाश सावरकर	8888141875	श्री.सयाजी पारखे, सहायक कक्ष अधिकारी, मंत्रालय		बोपखेल, साक्री, धुळे	धुळे (प्रोफे.कॉ.सहयाद्री)	धुळे नवीन
२१३				श्री.शांताराम बारकू बागुल, सहायक लेखा अधिकारी, धुळे	7875191556	शिरसोले (मुर्लीची), साक्री, धुळे	धुळे पांजरा	साक्री जुने सावित्रीबाई
२१४				श्रीमती ज्योत्सना पी. देवरे, शि.वि. अधिकारी, प्र.का. धुळे	9421284395	नवापाडा, साक्री, धुळे	धुळे निलगिरी	साक्री नवीन
२१५				श्री.तुषार बंगाळ, तालुका व्यवस्थापक (सीएफआर), कळवण	9049849032	शेवगे, साक्री, धुळे	साक्री जुने रायगड	पिंपळनेर
२१६				श्री.दिपक रमेश पाटील, वरिष्ठ लिपिक, प्र.का. धुळे	8830767061	रोहोड, साक्री, धुळे	साक्री नवीन	दहिवेल
२१७				श्री.यु.डी. पगारे, कार्यालय अधयक्ष, प्र.का. धुळे	9423257483	उमरपाटा, साक्री, धुळे	दहिवेल	निजामपुर
##				श्री.देविदास घुगे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. धुळे	9850469903	वासर्सा, साक्री, धुळे	कुडाशी	शिरपूर-1 कस्तुरबा
२१९				श्री.युवराज दादा गोटे, कार्यालय अधयक्ष, आ.का. नाशिक	9689378129	राईनपाडा, साक्री, धुळे	पिंपळनेर	शिरपूर-2 (रमाबाई)
२२०				श्री.भट्ट आनाजी आव्हाड, शि.वि. अधिकारी, प्र.का.धुळे	9422790172	पांगण, साक्री, धुळे	निजामपुर	शिरपूर-3 जिजामाता
२२१	प्रकल्प अधिकारी, धुळे					विहिरगांव, साक्री, धुळे	कासारें	बोराडी
२२२						चरणमाळ, साक्री, धुळे	शिरपूर जुने (नागेश्वर)	शिंदखेडा
२२३						अक्कलकोस, शिंदखेडा, धुळे	शिरपूर नवीन बालाजी	दोंडाईचा
२२४						सुलवाड, शिंदखेडा, धुळे	शिंदखेडा गुलाबमहाराज	
२२५						म्हळसर, शिंदखेडा, धुळे	शिंदखेडा संतज्ञानेश्वर	
२२६						उमरदा, शिरपूर, धुळे	दोंडाईचा	
२२७						लौकी, शिरपूर, धुळे		
##						कोडीद, शिरपूर, धुळे		
२२९						जामण्यापाडा, शिरपूर, धुळे		
२३०						हिवरखेडा, शिरपूर, धुळे		
२३१						अर्धेखुर्दे, शिरपूर, धुळे		
२३२						शिरपूर (इंग्रजी माध्यम), शिरपूर, धुळे		
	एकूण			१०		२२	१६	१३
२३३		श्री.सफवान मोहम्मद	9990933291	श्री. एम.एन. लोणारे, वरिष्ठ आ.वि. निरीक्षक, प्र.का.नाशिक	9850225180	खेकडा, नवापूर, नंदुरबार	नंदूरबार कोरीटरोड जुने	नंदूरबार जुने
२३४		श्री.प्रितम वळवी	9689034988	श्री.वाय.डी. गावीत, कनिष्ठ लिपिक, प्र.का. नंदुरबार	9822899192	धनराट, नवापूर, नंदुरबार	नंदूरबार सि. कॉ.	नंदूरबार नवीन
२३५				श्री.अवधुत हणमंतराव माशाळकर, कार्यालय अधिक्षक, आ.का., नाशिक	9881248515	कोळदे, नवापूर, नंदुरबार	नंदूरबार शि.कॉ.	नंदूरबार

२३६		श्री.के.आर. बागुल, वरिष्ठ लिपिक, प्र.का. नंदुरबार	9145683232	बंधारे, नवापूर, नंदुरबार	नंदुरबार नवीन	पथराई
२३७		श्री.प्रमोद संभाजीराव पाटील, लेखापाल, आदिवासी मंडळ, नाशिक	8087563148	ढोंगसागाळी, नवापूर, नंदुरबार	नंदुरबार 1000 क्ष	नटावद
##		श्री.आर.एस. भदाणे, शाखा व्यवस्थापक, शबरी मंडळ, कळवण	7843056430	नावली, नवापूर, नंदुरबार	कोरीट	नवापूर
२३९		श्री.अविनाश गोविंदराव गांगुर्डे, कार्यालय अधीक्षक, आ.का., नाशिक	9922160126	भादवड, नवापूर, नंदुरबार	कोठली	नवापूर
२४०		श्री.ए.जे. साळी, कनिष्ठ लिपिक, प्र.का. नंदुरबार	9766384991	देवमोगरा (आदर्श), नवापूर, नंदुरबार	धानोरा	खांडबारा
२४१		श्री.डी.डी. नवटे, आदिवासी विकास निरीक्षक, प्र.का., नंदुरबार	9763741358	बोरचक, नवापूर, नंदुरबार	पथराई	विसरवाडी
२४२				वडकळंबी, नवापूर, नंदुरबार	नटावद	चिंचपाडा
२४३				खडकी, नवापूर, नंदुरबार	नवापूर मागासवर्गीय जुने	करंजी बुा
२४४				निजामपूर, नवापूर, नंदुरबार	नवापूर मागासवर्गीय नवीन	नवागाव
२४५				पानबारा, नवापूर, नंदुरबार	नवापूर 500 क्ष.	शहादा
२४६				नवापूर (इंग्रजी माध्यम), नवापूर, नंदुरबार	खांडबारा	लोणखेडा शहादा
२४७	प्रकल्प अधिकारी, नंदुरबार			आमसरपाडा, नवापूर, नंदुरबार	नवागाव	शहादा
##				ठाणेपाडा, नवापूर, नंदुरबार	नागझरी	
२४९				वाघाळे, नंदुरबार, नंदुरबार	झामणझर	
२५०				नंदुरबार (इंग्रजी माध्यम), नंदुरबार, नंदुरबार	शहादा जुने मागास.1	
२५१				लोय, नंदुरबार, नंदुरबार	शहादा नवीन 2	
२५२				कोठली (मुर्लीची), नंदुरबार, नंदुरबार	शहादा 3 नवीन 500 क्ष.	
२५३				खोकराळे, नंदुरबार, नंदुरबार		
२५४				भालेर, नंदुरबार, नंदुरबार		
२५५				रामपूर, शहादा, नंदुरबार		
२५६				चांदसैली, शहादा, नंदुरबार		
२५७				गणोर, शहादा, नंदुरबार		
##				चिरखान, शहादा, नंदुरबार		

२५९					राणीपूर (श), शहादा, नंदुरबार		
२६०					शहाणे, शहादा, नंदुरबार		
२६१					सुलतानपूर, शहादा, नंदुरबार		
२६२					नवलपूर, शहादा, नंदुरबार		
२६३					शहादा, शहादा, नंदुरबार		
२६४					मलगांव, शहादा, नंदुरबार		
	एकूण			१६		३१	२०
२६५	श्री. श्रीकांत बांबर्गेकर	9168224489/7620996457	श्री.रमेश सेगजी वसावे, संशोधन सहाय्यक, प्र.का. तळोदा	9421979851	चुलवड, धडगांव, नंदुरबार	तळोदा जुने .आमलाड	तळोदा जुने
२६६			श्री.योगेश पी. भावसार, कनिष्ठ लिपिक, प्र.का. तळोदा	9404340931	झापी, धडगांव, नंदुरबार	तळोदा नवे1.आमलाड	तळोदा नविन
२६७	श्री.लतिफ तडवी	9765622687	श्रीमती एम.ए. वळवी, वरिष्ठ आ.वि. निरीक्षक, प्र.का.तळोदा	9763136603	मांडवी (मुलींची), धडगांव, नंदुरबार	तळोदा नवे 2. आमलाड	.अ.कुवा
##			श्री.एल.एम. कोकणी, कनिष्ठ लिपिक, प्र.का. तळोदा,	9405172663	हातधुई, धडगांव, नंदुरबार	तळोदा नवे 3. आमलाड	खापर
२६९			श्री.नंदकिशोर अर्जुनराव जगताप, उपलेखापाल, आ.का., नाशिक	9595957912	काकरदा, धडगांव, नंदुरबार	वाण्याविहीर	मोलगी
२७०			श्री.दिपक सुर्यकांत साखरे, कनिष्ठ लिपिक, आ.का., नाशिक	9404576844	शिंदिदिगर, धडगांव, नंदुरबार	.अ.कुवा मागासवर्गीय	धडगांव
२७१			श्री.निळकंठ दंगल ढोले, शि.वि. अधिकारी, प्र.का. तळोदा,	9421538556	शोलगदा, धडगांव, नंदुरबार	खापर	
२७२			श्री.निरंजन आर. पाटील, कनिष्ठ लिपिक, प्र.का. तळोदा	9527251695	तोरणमाळ, धडगांव, नंदुरबार	मोलगी	
२७३			श्री.जोमा बाज्या नाईक, उपलेखापाल, प्र.का. तळोदा	7775996689	असली, धडगांव, नंदुरबार	धडगांव सुरवाणी जुने	
२७४			श्रीमती हेमा जगताप, अटीसी व्यवस्थापक (सीएफआर), आ.वि, नाशिक	9921771613	बिजरी, धडगांव, नंदुरबार	धडगांव नवे	
२७५			श्रीमती शिला कुलकर्णी, सल्लागर (आयएफआर/सीएफआर), नाशिक	9850952337	सोनखुर्द, धडगांव, नंदुरबार	सिसा	
२७६			श्रीमती चित्रा भिमसिंग नाईक, वरिष्ठ लिपिक	9550534867	तलाई, धडगांव, नंदुरबार		
२७७			श्री.शितलकुमार बी. वळवी, आदिवासी विकास निरीक्षक, प्र.का.तळोदा	9763656483	रोषमाळ, धडगांव, नंदुरबार		
##			श्री.गजानन श्रीहरी कच्छवे, कनिष्ठ लिपिक, प्र.का. तळोदा	7719950754	वलावल, धडगांव, नंदुरबार		
२७९			श्री.पी.बी. वाणी, उपलेखापाल, आ.वि.का, नाशिक	9822858535	मोजरा, धडगांव, नंदुरबार		
##			श्री.आर.बी. गोसावी, कनिष्ठ लिपिक, प्र.का. नंदुरबार	8888227074	तेलखडी, धडगांव, नंदुरबार		

##		श्री.ए.आर. गावीत, आदिवासी विकास निरीक्षक, प्र.का. नंदुरबार	9168127188	त्रिशुल, धडगांव, नंदुरबार		
##		श्री.ए.आओ. बडगुजर, कनिष्ठ लिपिक, प्र.का. नंदुरबार	9403427840	नाला, अक्कलकुवा, नंदुरबार		
##		श्री.श्रीरामकुमार पर्वती वाघचौरे, कनिष्ठ लिपिक, आ.वि. नाशिक	9689597972	जांगठी, अक्कलकुवा, नंदुरबार		
##		श्री.प्रशांत राजे, कनिष्ठ लिपिक, आ.वि. नाशिक	9403711177	भांग्रापाणी, अक्कलकुवा, नंदुरबार		
##				कुंभारखान, अक्कलकुवा, नंदुरबार		
##	प्रकल्प अधिकारी, तळोदा			गमन, अक्कलकुवा, नंदुरबार		
##				मोरंबा, अक्कलकुवा, नंदुरबार		
##				तालंबा, अक्कलकुवा, नंदुरबार		
##				बडी, अक्कलकुवा, नंदुरबार		
२९०				दाब, अक्कलकुवा, नंदुरबार		
२९१				भगदरी, अक्कलकुवा, नंदुरबार		
२९२				वडफळी, अक्कलकुवा, नंदुरबार		
२९३				होराफळी, अक्कलकुवा, नंदुरबार		
२९४				सरी, अक्कलकुवा, नंदुरबार		
२९५				अलीविहिर, अक्कलकुवा, नंदुरबार		
२९६				खडकापाणी, अक्कलकुवा, नंदुरबार		
२९७				कंकाळमाळ, अक्कलबुवा, नंदुरबार		
##				दहेल, अक्कलकुवा, नंदुरबार		
२९९				शिर्वे, तळोदा, नंदुरबार		
३००				सलसाडी, तळोदा, नंदुरबार		
३०१				बोरद, तळोदा, नंदुरबार		

३०२					राणीपूर (तळोदा), तळोदा, नंदुरबार		
३०३					लोभाणी (मुलीची), तळोदा, नंदुरबार		
३०४					अमोणी, तळोदा, नंदुरबार		
३०५					जांभाई, तळोदा, नंदुरबार		
३०६					इच्छागव्हाण, तळोदा, नंदुरबार		
	एकूण			२०	४४	११	६

३०७		श्री.अनंत उगलमुलगे	9922928855	श्री.भिकन ठाकूर, कक्ष अधिकारी, मंत्रालय	9969563870	वैजापूर (मुलींची), चोपडा, जळगांव	यावल	यावल
##		श्रीमती नमता शाह	8369086417	श्री.पी.आर. पाटील, आदिवासी विकास निरीक्षक, प्र.का. यावल	9890506875	देवझिरी, चोपडा, जळगांव	रावेर	रावेर
३०९				श्री.के.डी. जाधव, कार्यालय अधिक्षक, प्र.का. यावल,	9175277801	विष्णापूर, चोपडा, जळगांव	पाल	चोपडा
				श्री.ए.पी. शिवरामे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. यावल	7588813105	मालोद, यावल, जळगांव	चोपडा जुने	जळगाव जुने
				श्री.आर.एस. साबळे, क.शि.वि.अधिकारी, प्र.का. यावल,	8830045931	वाघझिरा, यावल, जळगांव	चोपडा नवीन	जळगाव नवीन
३१०				श्री.एन.एम. पाटील, वरिष्ठ लिपिक, प्र.का. यावल	9975307976	कृष्णपूर, चोपडा, जळगांव	.अंमळनेर	
३१२				श्री.अमृत रमेश पाटील, लिपिक, मंत्रालय,	7039030845	डोंगरकठोरा, यावल, जळगांव	चाळीसगाव	
३१४				श्री.पी.सी. झांबरे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. यावल	9423156882	लालमाती, रावेर, जळगांव	मुक्ताईनगर	
३१५	प्रकल्प अधिकारी, यावल					जोधनखेडा, मुक्ताईनगर, जळगांव	जळगाव जुने	
३१६						पळासखेडा, बोदवड, जळगांव	गोदावरी-1, जळगाव	
३१७						वलठाण, चाळीसगांव, जळगांव	पारिख पार्क, जळगाव	
##						गंगापुरी, जामनेर, जळगांव	शिध्दार्थ, जळगाव	
३१९						कुंभारी, जामनेर, जळगांव	गोदावरी-2, जळगाव	
३२०						पिंगळवाडा, अंमळनेर, जळगांव	एरंडोल	
३२१						दहिवद, अंमळनेर, जळगांव	जामनेर	
३२२						चांदसर, धरणगांव, जळगांव		
३२३						सोनबर्डी, एरंडोल, जळगांव		
३२४						सार्वे (खुर्दे), पाचोरा, जळगांव		
	एकूण			८		१८	१२	५
३२५		श्रीमती मीनल	8600132707	श्री.पवार राजू सावळेराम, कार्यालय अधिक्षक, राजूर	9423785260	अकलापूर, संगमनेर, अहमदनगर	राजूर	राजूर
३२६		श्री.अमोल (मिडीया)	9975522180	श्री.बहे बळीराम तुकाराम, वरिष्ठ लिपिक, प्र.का. राजूर	9168291736	साकुर, संगमनेर, अहमदनगर	.अकोले-मागासवर्गीय	.अकोले
३२७				श्री. खतोडे मच्छिंद्र शंकर, आदिवासी विकास निरीक्षक	9423785261	म्हसवंडी, संगमनेर, अहमदनगर	शेंडी भंडारदरा	संगमनेर जुने

##			श्री. कांबळे श्याम माधवराव, वरीष्ठ लिपिक	7057704144	सावरचोळ, संगमनेर, अहमदनगर	समशेरपूर	संगमनेर नवीन	
३२९			श्री.तेल्हुरे उल्हास शांताराम, व. आ.वि. निरीक्षक, प्र.का. राजूर	9423012745	पळशी, पारनेर, अहमदनगर	कोतुळ	श्रीरामपूर	
३३०			श्री.सोनावणे मनोजकुमार शिवाजीराव, कनिष्ठ लिपिक, प्र.का. राजूर	9545129009	कोळेवाडी, राहुरी, अहमदनगर	ब्राम्हणवाडा	.अहमदनगर	
३३१			श्रीमती ज्योती लक्ष्मण वायभासे, सहाय्यक (आयएफआर), अहमदनगर	9270337006	घाटघर, अकोले, अहमदनगर	संगमनेर जुने	पारनेर	
३३२			श्री.भानुचंद्र बी. जोग, सहाय्यक (आयएफआर), अहमदनगर	9011364043	पिंपरकणे, अकोले, अहमदनगर	संगमनेर नवे (घुलेवाडी)	शेडी भंडारदरा	
३३३	प्रकल्प अधिकारी, राजूर		श्री.साळवे आनंद रत्नाकर, आ.वि. निरीक्षक, प्र.का. राजूर	9763549981	केळीरुम्हणवाडी, अकोले, अहमदनगर	प्रवरानगर		
३३४			श्री.गाडे संतोष भानुदास, वरिष्ठ लिपिक, प्र.का. राजूर	8379911120	खिरविरे, अकोले, अहमदनगर	राहुरी		
३३५					केळीकोतुळ, अकोले, अहमदनगर	घारगाव		
३३६					मुतखेल, अकोले, अहमदनगर	श्रीरामपूर		
३३७					कोहणे, अकोले, अहमदनगर	.अहमदनगर		
##					तिरडे, अकोले, अहमदनगर	पारनेर		
३३९					पळसुंडे, अकोले, अहमदनगर			
३४०					पैठण, अकोले, अहमदनगर			
३४१					शिरपुंजे, अकोले, अहमदनगर			
३४२					मवेशी, अकोले, अहमदनगर			
३४३					भंडारदारा आदर्श, अकोले, अहमदनगर			
३४४					राजूर, अकोले, अहमदनगर			
	एकूण			१०		२२	१४	८
	अपर आयुक्त, अमरावती		श्री.जी.एम. गणबावले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), कायापालट पथक सहायक	9422609818				
३४५		श्री. मनोज साहू	8457088494	श्री.बी.के. गायकवाड, कार्यालय अधिक्षक, प्र.का. औरंगाबाद	9422069616	वडनेर, कन्नड, औरंगाबाद	औरंगाबाद (जिन्सी)	औरंगाबाद नवीन
३४६		श्री.सोमनाथ गवळी	9421967434	श्री.डी.एन. ढोरकुले, वरिष्ठ लिपिक, प्र.का. औरंगाबाद	9561042221	नागर, कन्नड, औरंगाबाद	औरंगाबाद (सिडको)	औरंगाबाद

३४७	प्रकल्प अधिकारी, औरंगाबाद			श्री.वाय.एन. पंदीलवाड, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. औरंगाबाद		ब्राम्हणी, कन्नड, औरंगाबाद	औरंगाबाद	कन्नड	
##				श्री.यु.एस. चव्हाण, वरिष्ठ लिपिक, प्र.का. औरंगाबाद		हट्टी, सिल्लोड, औरंगाबाद	सिल्लोड	लातूर	
३४९					9156981013	तिसगांव, खुल्ताबाद, औरंगाबाद	कन्नड	अंबाजोगाई	
३५०					9561160999	शेडाळा, आष्टी, बीड	लातूर (जुने)		
३५१						सुरडी, आष्टी, बीड	लातूर (नवीन)		
३५२						थेटेगव्हाण, धारूर, बीड	अंबाजोगाई		
							जालना		
	एकूण			४		८	९	५	
३५३	प्रकल्प अधिकारी, पांढरकवडा	श्रीमती सिध्दी मोहता	9702783799	श्री.डी.जे. उरकुडे, क.शि.अधिकारी, प्र.का. पांढरकवडा	9763937693	कापरा, यवतमाळ, यवतमाळ	यवतमाळक्र.1(जुने)	यवतमाळ क्र.1	
३५४				श्रीमती आर.ए. सिडाम, प्र.का. पांढरकवडा	9420370571	चिंचघाट, यवतमाळ, यवतमाळ		यवतमाळ नवीन2	यवतमाळ क्र.2
३५५				श्री.एस.पी. सुरडकर, कार्यालय अधिक्षक, अपर आयुक्त, अमरावती		हिवरी, यवतमाळ, यवतमाळ		यवतमाळ -3	पांढरकवडा
३५६				श्री.डी.बी. आडे, वरिष्ठ लिपिक, अपर आयुक्त, अमरावती		किन्हीजवादे, राळेगांव, यवतमाळ		पांढरकवडा	घाटंजी
३५७				श्री.एम.जी. पडगीलवार, क.शि.अधिकारी, प्र.का. पांढरकवडा	9403286442	सोनर्ली, केळापूर, यवतमाळ		घाटंजी	मारेगाव
##				श्री.व्ही.बी. काळे, उपलेखापाल, प्र.का. पांढरकवडा	9822553954	चिंचोनी बोटोनी, मारेगांव, यवतमाळ		मारेगाव	राळेगाव
३५९				श्रीमती अ.म. मोरे, सहाय्यक लेखा अधिकारी, प्र.का. पांढरकवडा,		शिबलापार्डी, झरीजामणी, यवतमाळ		राळेगाव	झरी
३६०				श्री.अआर.जी. कोल्हे, उप लेखापाल, प्र.का. पांढरकवडा		माथार्जून, झरीजामणी, यवतमाळ		झरी	वणी
३६१				श्री.संजय लगड, व्यवस्थापक (सीएफआर), अपर आयुक्त, अमरावती	9405159129	जुनोनी, झरीजामणी, यवतमाळ		वणी	कळंब
३६२				श्री.सचिव बहिराम सावळे, जिल्हा समन्वयक (आयएफआर), अमरावती	9423612398	झरीजामणी, झरीजामणी, यवतमाळ		कळंब	
३६३						झटाळा, घाटंजी, यवतमाळ			
३६४						जांब (मुर्लीची), घाटंजी, यवतमाळ			
३६५							9604366375	रामपूर, घाटंजी, यवतमाळ	
३६६							8888305226	मावोडा, घाटंजी, यवतमाळ	

३६७						नांझा, कळंब, यवतमाळ		
##						अंतरगांव, कळंब, यवतमाळ		
३६९					9561817983	बोथ, केळापूर, यवतमाळ		
३७०					9325481248	कारेगांव, घाटंजी, यवतमाळ		
३७१						रुंढा, कळंब, यवतमाळ		
	एकूण			१०		१७	१०	९
३७२	प्रकल्प अधिकारी, पुसद	श्रीमती जेलीन रिबेलो	8237264260	श्री.आर.एच. गजभिये, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. पुसद	9545658435	वसंतपुर, दिग्रस, यवतमाळ	दारव्हा	दारव्हा
३७३				श्री.बी.डी. राटोड, वरिष्ठ लिपिक, प्र.का. पुसद	9822439248	कोरटा, उमरखेड, यवतमाळ	.आर्णी	.आर्णी
३७४				श्री.पी.जी. मेंटागे, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. पुसद		हर्सी, पुसद, यवतमाळ	पुसद	पुसद
३७५				श्री.आर.एस. वाढीवे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. पुसद	7083706250	खैरखेडा, पुसद, यवतमाळ	दिग्रस	दिग्रस
३७६					8805591749	वडगांवशिंदे इंग्रजी माध्यम, पुसद, यवतमाळ	.उमरखेड	.उमरखेड
३७७						इंग्रजी माध्यम पुसद, पुसद, यवतमाळ	.आर्णी	
	एकूण			४		६	६	५
##	प्रकल्प अधिकारी, किनवट	श्री.सुहेल शेख	8148256080	श्री.एस.आर. जगदाळे, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. किनवट	9403173347	सारखणी, किनवट, नांदेड	किनवट	माहूर
३७९				श्री.जी.एल. जोशी, वरिष्ठ लिपिक, प्र.का. किनवट	9421849814	पाटोदा, किनवट, नांदेड	गोकुंदा पू.	हिमायतनगर
##				श्रीमती. एम.एन. गोरे, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. किनवट	8888500822	बोधडी (मुलींची), किनवट, नांदेड	गोकुंदा प.	भोकर
##				श्री.एम.आर. पाटील, वरिष्ठ लिपिक, प्र.का. किनवट	9767684255	जलधारा, किनवट, नांदेड	माहूर	हदगाव
##				श्री.एम.एस. टिळे, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. किनवट	9420070734	जावरला, किनवट, नांदेड	हिमायतनगर	नांदेड
##				श्री.ए.पी. मेथे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. किनवट	8275624397	उमरी (बा), किनवट, नांदेड	भोकर	
##						तलाईगुडा, किनवट, नांदेड	हदगाव	
##						मोहपूर, किनवट, नांदेड	नांदेड 1	
##						किनवट, किनवट, नांदेड	नांदेड 2	
##						कुपटी, किनवट, नांदेड	किनवट	
##						सहस्रकुंड, किनवट, नांदेड		
##						दुधड, हिमायतनगर, नांदेड		
३९०						केदारगुडा, हदगांव, नांदेड		
३९१						एकघरी, हिमायतनगर, नांदेड		

३९२					माहूर, माहूर, नांदेड		
३९३					तुळशी, माहूर, नांदेड		
	एकूण			६	१७	९	६

३९४	प्रकल्प अधिकारी, कळमनुरी	श्री.नितेश	9922562159	श्री.देवानंद महाजन, सहायक कक्ष अधिकारी, मंत्रालय,	8805549832	जामगव्हाण, कळमनुरी, हिंगोली	हिंगोली क्र.1	हिंगोली क्र.1
३९५				श्री.सायना तोटलवार, सहायक कक्ष अधिकारी, मंत्रालय	9421550886	बोथी, कळमनुरी, हिंगोली	हिंगोली क्र.2	हिंगोली क्र.2
३९६						गोटेवाडी, कळमनुरी, हिंगोली	कळमनुरी	कळमनुरी
३९७						पिपळदरी, औढानागनाथ, हिंगोली	परभणी क्र.1	परभणी क्र.1
##						शिरुडशहापूर, औढानागनाथ, हिंगोली	परभणी क्र.2	परभणी क्र.2
								परभणी क्र.3
	एकूण			२		५	५	६
३९९	प्रकल्प अधिकारी, अकोला	श्री.प्रदिप सकट	9422147366	श्री.गजानन देशमुख, कक्ष अधिकारी, मंत्रालय	9594049249	मुसळवाडी, मालेगांव, वाशिम	.अकोला जुने	.अकोला जुने
४००				श्री.के.एन. गिरी, वरिष्ठ लिपिक, प्र.का. अकोला	9767543111	किन्हीराजा, मालेगांव, वाशिम	.अकोला नवीन	.अकोला नवीन
४०१				श्री.एस.आर. शेख, क.शि.वि.अधिकारी, प्र.का. अकोला	9922392610	कोथळी, बार्शीटाकळी, अकोला	मुर्तिजापूर	बुलढाणा
				श्री.सी.पी. राठोड, वरिष्ठ लिपिक	9766169133	सेलूबाजार, मंगरुळपीर, वाशिम	तेल्हारा	संग्रामपूर
४०२						पणज, आकोट, अकोला	खामगाव	वाशिम जुने
४०३						सायखेड, संग्रामपूर, बुलढाणा	बुलढाणा	वाशिम नवीन
४०४						तरोडा, मोताळा, बुलढाणा	संग्रामपूर	
४०५						घाटबोरी, मेहेकर, बुलढाणा	वाशिम जुने	
							वाशिम नवीन	
							मंगळूरपीर	
	एकूण			४		८	१०	६
४०७	प्रकल्प अधिकारी, धारणी	श्रीमती फातिमा शेख	७००८३६१२१३	श्री.देवेंद्र गायन, तालुका व्यवस्थापक (सीएफआर), धारणी	8411897939	चिखली, चिखलदरा, अमरावती	धारणी	धारणी
##		श्री. मयूर मुंडे	8637708262	A. M. Dharmale, APO Education, Dharni PO	8888294931	जारीदा, चिखलदरा, अमरावती	चिखलदरा	चिखलदरा
४०९				R.R. Sakharkar, EEO, Dharni PO	7888150756	टेंबुसोडा (मुर्लीची), चिखलदरा, अमरावती	परतवाडा-1	परतवाडा-1
४१०				D.R. Ghurde, EEO, Dharni PO	7721088373	डोमा, चिखलदरा, अमरावती	परतवाडा-2	परतवाडा-2
४११				श्री.डी.जी. जवजांळ, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. धारणी	8379026816	रायपूर, चिखलदरा, अमरावती	.अमरावती-1गाडगेनगर	.अमरावती-1

४१२				श्री.चेतन लो. सोनवणे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. धारणी	7875828851	गुल्लरघाट, चिखलदरा अमरावती	.अमरावती-2	.अमरावती-2
४१३				R.P. Bharti, Clerk, Dharni PO	9130386135	आडनदी, चिखलदरा, अमरावती	.अमरावती- अंबापेठ	.अमरावती-3
४१४				Sudhir Chauhan, Dharni PO	7218264060	राणीगांव, धारणी, अमरावती	मोर्शी	मोर्शी
४१५				श्री.एस.पी. नेवारे, सहाय्यक लेखा अधिकारी, अपर आयुक्त, अमरावती	9403313100	टेंबली, धारणी, अमरावती	वरुड	वरुड
४१६				श्री.जी.एस. उंबरकर, उपलेखापाल, अपर आयुक्त, अमरावती	8793224663	सावलीखेडा, धारणी, अमरावती		
४१७						बिजुधावडी, धारणी, अमरावती		
##						कुटुंगा, धारणी, अमरावती		
४१९						अमरावती (इंग्रजी माध्यम), अमरावती, अमरावती		
४२०						सुसर्दा, धारणी, अमरावती		
४२१						टिटंबा, धारणी, अमरावती		
४२२						धानोरा, मोर्शी, अमरावती		
४२३						माणिकपूर, वरुड, अमरावती		
४२४						वाई (खुर्द), वरुड, अमरावती		
४२५						चिरोडी, चांदूर रेल्वे, अमरावती		
	एकूण				१०		९	९
	अपर आयुक्त, नागपूर	श्री.शुभम राठी	8441000798	श्री.ताकरांडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), कायापालट पथक सहायक	8275538077		जुने इमामवाडा कुकडेलेआऊट क्र.2	मेहाल
४२६	प्रकल्प अधिकारी नागपूर			श्री.व्ही.बी. कातोरे, वरिष्ठ आ.वि. निरीक्षक, अपर आयुक्त, नागपूर	9890745546	कवडस, हिंगणा, नागपूर	सक्करदरा	रामटेक
४२७				श्री.आर.एन. तातोडे, वरिष्ठ लिपिक, अपर आयुक्त, नागपूर	9405142098	बेलदा, रामटेक, नागपूर	कुकडेलेआऊट क्र.1 जुने बिझाणी	काटोल
##				श्री.एस.एस. शेंदरे, आदिवासी विकास निरीक्षक, अपर आयुक्त, नागपूर	8600441454	नवेगांव (चिवदा) समायोजित, रामटेक, नागपूर	कोराडीरोड	सावनेर
४२९				श्री.व्ही.बी. मेश्राम, कनिष्ठ लिपिक, अपर आयुक्त, नागपूर	9423109410	कोलीतमारा, पारशिवणी, नगापूर	भांडेप्लॉट (कळमना सीडीई)	हिंगणा

४३०						हरदोली (मुलीची), काटोल, नागपूर	शांतीनगर इमारत जे	हिगणघाट
४३१						लाडागांव, काटोल, नागपूर	मानकापूर इमारत एलएने	वर्धा जुने
४३२						पांडुर्णा, आष्टी, वर्धा	इमामवाडा भाडयाची	वर्धा नवीन
४३३						हिरापूर तळणी, देवळी, वर्धा	रामटेक	.आर्वी
							काटोल	कारंजा
							सावनेर	
							हिगणा	
							हिगणघाट	
							वर्धा जुने	
							वर्धा नविन	
							आष्टी	
							आर्वी	
							सेलू	
							कारंजा	
	एकूण			५		९	१६	११
४३४	प्रकल्प अधिकारी देवरी	श्री. प्रशांत भिमानवर	9175777139	श्री.डी.के. पडगीलवार, आ.वि. निरीक्षक, प्र.का. देवरी	9075202074	कडीकसा, देवरी, गोंदिया	देवरी 1	देवरी क्र1
४३५				श्री.एन.आर. किलनाके, वरिष्ठ लिपिक, प्र.का. देवरी	9527943727	बोरगांव बाजार (कन्या), देवरी , गोंदिया	देवरी 2	देवरी क्र.2
४३६				श्री.एस.ए. मेहकरे, आ.वि. निरीक्षक, प्र.का. देवरी	9422812730	ककोडी, देवरी , गोंदिया	गोंदिया क्र.1	गोंदिया क्र.1
४३७				श्री.एस.जी. मडावी, वरिष्ठ लिपिक, प्र.का. देवरी	9823977499	पुराडा, देवरी , गोंदिया	गोंदिया क्र.2	गोंदिया क्र.2
##				श्री.एच.एन. देशमुख, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. देवरी	9527058001	पालांदूर (ज), देवरी , गोंदिया	.आमगाव	.आमगाव
४३९				श्री.पी.सी. डोळस, उपलेखापाल, प्र.का. देवरी	9421729290	शेडा, सडक अर्जुनी, गोंदिया	सालेकसा	सालेकसा
४४०						ईळदा, अर्जुनी मोर, गोंदिया	सडकअर्जुनी	सडकअर्जुनी
४४१						जुमाकूडो, सालेकसा, गोंदिया	.अर्जुनीमोर	.अर्जुनीमोर
४४२						बिजेपार, सालेकसा, गोंदिया	चिंचगड	चिंचगड
४४३						मजीदपूर, गोंदिया , गोंदिया	तिरोडा	
४४४						कोयलारी, तिरोडा , गोंदिया		
	एकूण			६		१२	१०	९
४४५	प्रकल्प अधिकारी भंडारा	श्री.राजेश भुरे	9422999822	श्री.रविंद्र एम. बांते, सहाय्यक (आयएफआर), जि.का. भंडारा	9373761542	खापा (लेंडेंझरी), तुमसर , भंडारा	भंडारा-1	भंडारा क्र.1
							भंडारा-2	भंडारा क्र.2

							तुमसर	तुमसर
							साकोली	साकोली
							पवनी	
	एकूण			१		१	५	४
४४६	प्रकल्प अधिकारी चंद्रपूर	श्री.राजेश भुरे	9422999822	श्री.एस.डी. गेडाम, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. चंद्रपूर	9422738618	देवाडा, राजुरा, चंद्रपूर	चंद्रपूर क्र.1जुने	चंद्रपूर क्र.1जुने
४४७				श्री.एस.आर. बोरीकर, कार्यालय अधिक्षक, प्र.का. चंद्रपूर	7304737799	रूपापेठ, कोरपना, चंद्रपूर	चंद्रपूर क्र.2नविन	चंद्रपूर क्र.2नविन
##				श्री.एस.एस. सुरपाम, वरिष्ठ लिपिक, प्र.का. चंद्रपूर	9405147976	पाटण, जिवनी, चंद्रपूर	राजुरा क्र.1	गडचांदूर
४४९						जिवती, जिवनी, चंद्रपूर	राजुरा क्र.2	गोंडपिपरी
४५०						मंगी, राजुरा, चंद्रपूर	गोंडपिपरी	राजुरा
४५१						देवई, पोभूर्णा, चंद्रपूर	कोरपना	कोरपना
४५२						बोर्डो (कन्या), चंद्रपूर, चंद्रपूर	गडचांदूर	सिंदेवाही
४५३						मरेगांव, सिंदेवाही, चंद्रपूर	सिंदेवाही	मूल
							मुल	जिवती
							जिवती	
	एकूण			३		५	१०	९
४५४	प्रकल्प अधिकारी चिमूर	श्री.राजेश भुरे	9422999822	श्री.पी.जी. काळे, कार्यालय अधिक्षक, प्र.का. चिमूर	9822240962	जांभुळघाट, चिमूर, चंद्रपूर	चिमूर	चिमूर
४५५				श्री.एच.एस. तेलंग, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. चिमूर	9764099306	विधीचेक (कन्या), नागभिड, चंद्रपूर	वरोरा	वरोरा
४५६						कोसंबी (ग), नागभिड, चंद्रपूर	ब्रम्हपुरी	ब्रम्हपुरी
४५७						चंदनखेडा, भद्रावती, चंद्रपूर	नागभिड	नागभिड
							भद्रावती	भद्रावती
	एकूण			२		४	५	५
##	प्रकल्प अधिकारी गडचिरोली	श्री.रामेश्वर निंबोलकर	9730922611	श्री.जी.एम. झिले, आदिवासी विकास निरीक्षक, प्र.का. गडचिरोली	9422496777	कारवाफा, धानोरा, गडचिरोली	गडचिरोली क्र.1	गडचिरोली
४५९				श्री.व्ही.पी. गायकवाड, वरिष्ठ लिपिक, प्र.का. गडचिरोली	7350929374	पेंढरी, धानोरा, गडचिरोली	गडचिरोली क्र.2	.आरमोरी
४६०				श्री.एन.डी. गेडाम, आदिवासी विकास निरीक्षक, प्र.का. गडचिरोली	9545905460	सोडे (मुलींची), धानोरा, गडचिरोली	.आरमोरी	चामोर्ेशी
४६१				श्री.एस.एम. बोकडे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. गडचिरोली	9420510936	मुरमगांव, धानोरा, गडचिरोली	चामोर्शी	वडसा
४६२				श्री.एल.जी. कायरकर, आदिवासी विकास निरीक्षक, प्र.का. गडचिरोली	9404856101	रांगी, धानोरा, गडचिरोली	वडसा	आष्टी

४६३				श्री.एम.वाय. कुमरे, कनिष्ठ लिपिक, प्र.का. गडचिरोली	9404157386	येरमागड, धानोरा, गडचिरोली	चातगाव	कुरखेडा	
४६४				श्री.येरमे सोनम शत्रुघ्न, जिल्हा व्यवस्थापक (सीएफआर), गडचिरोली	7588888455	गोंडलवाही, धानोरा, गडचिरोली	.आष्टी	धानोरा	
४६५				श्री.मट्टामी प्रकाश चामरु, तालुका व्यवस्थापक (सीएफआर), गडचिरोली	9421656513	सावरागाव, धानोरा, गडचिरोली	घोट	कोरची	
४६६				श्री.डी.के. टिंगुसले, कार्यालय अधिक्षक, प्र.का. गडचिरोली	9423646102	भाकरोंडी, आरमोरी, गडचिरोली	कुरखेडा		
४६७				कु.पी.बी. डंबारे, वरिष्ठ लिपिक, प्र.का. गडचिरोली	9834275414	कुरंडीमाल, आरमोरी, गडचिरोली	धानोरा		
##				श्री.एम.जी. गौरकार, व.आ.वि. निरीक्षक, प्र.का. गडचिरोली	9404241638	अंगारा, कुरखेडा, गडचिरोली	मालेवाडा		
४६९				श्री.ओ.पी. राठोड, कनिष्ठ लिपिक, प्र.का. गडचिरोली	9921784153	रामगड, कुरखेडा, गडचिरोली	मोहली		
४७०						येंगलखेडा, कुरखेडा, गडचिरोली	कोरची		
४७१						सोन्सरी, कुरखेडा, गडचिरोली			
४७२						घाटी, कुरखेडा, गडचिरोली			
४७३						कोरची, कुरखेडा, गडचिरोली			
४७४						कोटगुल, कोरची, गडचिरोली			
४७५						मशेली, कोरची, गडचिरोली			
४७६						ग्यारापत्ती, कोरची, गडचिरोली			
४७७						रेगडी, चामोर्शी, गडचिरोली			
##						भाडभिडी, चामोर्शी, गडचिरोली			
४७९						मार्कडादेव, चामोर्शी, गडचिरोली			
##						पोटेगांव, गडचिरोली, गडचिरोली			
##						गडचिरोली (इंग्रजी माध्यम), गडचिरोली			
	एकूण				१२		२६	१३	८
##	प्रकल्प अधिकारी अहेरी	श्री.सतिश प्रधान	9767930098	श्री.जी.एस. शेडमाके, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. अहेरी	9420130704	पेरामल्ली, अहेरी, गडचिरोली	.आलापल्ली	.अहेरी	

##				श्री.के.एस. शर्मा, वरिष्ठ लिपिक, प्र.का. अहेरी	9595698565	जिमलगट्टा, अहेरी, गडचिरोली	मुलचेरा	.आलापल्ली
##				श्री.वाय.आर. चव्हाण, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. अहेरी	7588703187	खमनचेरू (मुर्लीची), अहेरी, गडचिरोली	सिरोचा	मुलचेरा
##				श्री.एस.एस. नवलकार, वरिष्ठ लिपिक, प्र.का. अहेरी	8806095576	देचलीपेठा, अहेरी, गडचिरोली	.अहेरी	सिरोचा
##				श्री.सतिश कोवे, कक्ष अधिकारी, मंत्रालय	9769034525	व्यंकटापूर, अहेरी, गडचिरोली		
##				श्री.आर.के. नंदेश्वर, आ.वि. निरीक्षक, प्र.का. अहेरी	9423901306	गुड्डुगुडाम, अहेरी, गडचिरोली		
						लोहारा (समायोजित), मुलचेरा,, गडचिरोली		
##						झिंगानूर, मुलचेरा, गडचिरोली		
##						बामणी, सिरोचा, गडचिरोली		
४९०						सिरोचा (नवीन), सिरोचा, गडचिरोली		
४९१						मुलचेरा, मुलचेरा, गडचिरोली		
	एकूण			६		१८	४	४
४९३	प्रकल्प अधिकारी भामरागड	श्री.संकेत जोशी	8600581902	श्री.ए.एम. धुर्वे, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. भामरागड	9423667496	कसनसूर, ऐटापल्ली, गडचिरोली	भामरागड	भामरागड
४९४				श्री.एन.बी. कोडाप, वरिष्ठ लिपिक	9405756821	जाराबंडी, ऐटापल्ली, गडचिरोली	ऐटापल्ली	ऐटापल्ली
४९५				श्री.एस.एम. मडावी, क.शि.वि. अधिकारी, प्र.का. भामरागड	9421966150	तोडसा (मुर्लीची), ऐटापल्ली, गडचिरोली		
४९६				श्री.डब्ल्यु.व्ही. उसेंडी, वरिष्ठ लिपिक, प्र.का. भामरागड	9421817585	जांबीया, ऐटापल्ली, गडचिरोली		
४९७						हालेवारा, ऐटापल्ली, गडचिरोली		
##						कोठी, भामरागड, गडचिरोली		
४९९						लाहेरी, भामरागड, गडचिरोली		
५००						ताडगांव, भामरागड, गडचिरोली		
	एकूण			४		९	२	२